

# सांडपाणी व घनकचरा संपत्तीचे व्यवस्थापन



# અનુક્રમણિકા

પાન ક્રો	વિષય
૧	સ્વચ્છતા મુણજે કાર્ય ?
૨	ઘનકવરા વ સાંડપાણી વ્યવસ્થાપન
૪	ઘનકવરા વ્યવસ્થાપન
૬	ઘરગુતી પાતળીકરીલ ઘનકવરા વ્યવસ્થાપન
૯	સામુદ્રાધિક સ્તરાવર ઘનકવરા વ્યવસ્થાપન
૧૩	સાંડપાણી વ્યવસ્થાપન
૧૬	ઘરગુતી સ્તરાવર સાંડપાણી વ્યવસ્થાપન
૧૮	સાર્વજનિક/ સામુદ્રાધિક સ્તરાવર સાંડપાણી વ્યવસ્થાપન
૨૪	ગાવપાતળીવર સાંડપાણી વ ઘનકવરાતે પ્રમાણ કાઢાયાસારીવે ઢોબલ માપ
૨૬	સાંડપાણી વ ઘનકવરા વ્યવસ્થાપનાસારી ગાવપાતળીકરીલ પ્રક્રિયા
૩૩	સાંડપાણી વ ઘનકવરા વ્યવસ્થાપનાસારી સંસ્થાત્મક ચંત્રણા



## १. स्वच्छता म्हणजे काय ?

स्वच्छता म्हणजे काय? (याकर वर्वा क्या अथवा स्वच्छतेची व्याख्या लिहा.)



आहे ना अवघड!

प्रत्येकाची स्वच्छतेची व्याख्या आणि समज वेगवेगळी असु शकते. किंवा आहे असे समजण्यास हरकत नाही.

चला, तर आपण बघुया स्वच्छता म्हणजे काय?

हे समजून घेण्याआधी गावस्वच्छतेवे घटक समजून घेऊया.



## २. घनकवरा व सांडपाणी व्यवस्थापन

गावस्वच्छतेचे महत्वाचे घटक समजून घेतल्यानंतर आपण यातील सार्वजनिक स्तरावरचे सर्वात महत्वाचे २ घटक काय आहेत हे समजून घेऊ.

घनकवरा व सांडपाणी व्यवस्थापन ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. यामध्ये सांडपाणी व घनकवरा म्हणजे काय? त्याचे परिणाम काय? त्याची उत्पत्ती कोठून होते? त्याचे व्यवस्थापन का आवश्यक आहे? त्याचे फायदे काय? या सर्व बाबी समजून घेणे आवश्यक आहे. घनकवरा व सांडपाणी ही आज ग्रामीण व शहरी भागातील एक फार मोठी समस्या झाली आहे. याबाबत लोकांमध्ये घरंच जागृती आहे का? हे जाणणे आवश्यक आहे जनमाणसांमध्ये नुसतीव जाणीव आणि जागृती निर्माण झाल्याने या समस्येचे आपणांमार्फत घरेव समाधान करणे शक्य आहे का? या बाबीचा विवार करणे आवश्यक आहे. चला तर आपण वरील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू या?

२.१. आपल्या मते सांडपाणी म्हणजे काय?

---

---

२.२. आपल्या मते घनकवरा म्हणजे काय?

---

---

२.३. सांडपाणी व घनकवरच्याचे व्यवस्थापन शक्य आहे काय?

---

---



२.४. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी आपणांस माहीत असलेल्या उपाययोजना कोणत्या आहेत?

---

---

२.५. घनकच-याच्या व्यवस्थापनासाठी आपणांस माहित असलेल्या उपाययोजना कोणत्या आहेत?

---

---

२.६. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनामध्ये कोणाकोणाचा सहभाग आपणांस महत्वाचा वाटतो?

---

---

२.७. आज गावात आणि शहरामध्ये घनकचरा व सांडपाण्यावे व्यवस्थापन आहे का?

---

---

गावपातळीवरील स्थितीचे आपण आज निरीक्षण केले तर लक्षात येईल की, गावाचे म्हणजेच गावातील जवळजवळ सर्व व्यवस्थांचे आरोग्य (सजीव-लोक, जनावर, झाडे इ०) धोक्यात आले आहे. याचे महत्वाचे कारण आढळून येणारा अस्ताव्यस्त पडलेला “कचरा” आणि जागोजागी दिसणारे, वाया जाणारे अशुद्ध “पाणी”. सार्वजनिक आरोग्याला घातक असणाऱ्या याच दोन गोष्टीबद्दल आपण आता माहीती घेण्याचा प्रयत्न करू.

### ३. “घनकवरा व्यवस्थापन”


#### ३.१ घनकवरा म्हणजे काय ?

- एखादया वस्तुवा कार्यक्राम वापर झाल्यानंतर, टाकून देण्यात आलेल्या व सामान्यतः नको असलेल्या वस्तु म्हणजे कवरा.
- निळपयोगी अथवा ज्या पदार्थाचा उपयोग होणार नाही असे समजल्या जाणाऱ्या वस्तुना व पदार्थाना घनकवरा म्हणतात.
- सर्वसाधारणपणे घनकवच्याची उत्पत्ती घराच्या पातळीवर होते. याव्यतिरिक्त घनकवरा हा दुकाने, उपहारगृह, शैक्षणिक संस्था, तीर्थक्षेत्रे, कारभाने, दवाखाने इ. ठिकाणांहून बाहेर पडतो.
- अशाप्रकारचा कवरा सार्वजनिक ठिकाणी फेकल्या गेला तर तो सार्वजनिक घनकवरा होतो.

#### ३.२ घनकवच्याचे घोके ?

- सार्वजनिक पातळीवर जमा झालेल्या कवच्यामुळे दुर्गंधी पसरण सार्वजनिक आरोग्यास घोका निर्माण होतो.
- घनकवरा बच्याच वेळेस नदी नाल्यांच्या पात्रात, उघडया विहिरीमध्ये, तलावांमध्ये टाकल्या गेल्याने अशा ठिकाणी दुर्गंधी पसरते, माण्या आणि डासांची उत्पत्ती होते. आणि महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होतात.
- सार्वजनिक स्तरावरील घनकवरा हा गावाची आणि घराच्या स्वच्छतेची व्याख्या बदलतो आणि निर्मल वातावरणास बाधक ठरतो.

### ३.३ घनकवच्याचे वर्गीकरण-



१. नैसर्गिक पदधातीने होवेच्या उपस्थितीत वा अनुपस्थितीत विघटन होण्याचा घनकवच्यास जैविक विघटनशील घनकवरा (Bio-Degradable Waste) असे म्हणातात.
२. अविघटनशील घनकवच्यात (Non-Bio-Degradable Waste) पुनर्वापर करण्यायोग्य व अयोग्य अशा दोन प्रकारच्या कवच्याचा समावेश होतो.

पुनर्वापर करण्यास उपयुक्त नसलेल्या कवच्याचे व्यवस्थापन करणे अथवा त्याची विलेवाट लावणे हे एक मोठे आव्हान आहे.

### ३.४ घनकवच्याच्या वर्गीकरणानुसार त्यांची उदाहरणे.

#### जैविक विघटनशील कवरा-

पालेभाज्यांचे शेष प्राण्यांचे मल मूत्र




झाडाचा पालापावोळा

मेलेले जनावर



लाकडाचे तुकडे




शेतीतील कवरा



## अविघटनशील क्वरा-

### १. न कुजणारा पण पुर्णवापरास योग्य-

कागद



फाव



प्लास्टीकवे सामान



कपडे



धातूवे टुकडे



टायर्स



### ३.५ घनक्वरा व्यवस्थापनाची आवश्यकता आणि फायदे-

- पाणी स्त्रोचाना दुषित होण्यापासून बचाव.
- पर्यावरणाचा बचाव.
- स्वच्छ व सुशोभित परिसर.
- खत निर्मिती.
- पुर्णवापर शक्य झाल्याने खर्चात बहत.
- रोजगार उपलब्धता.
- आर्थिक फायदा.



## ४. घरगुती पातळीवरील घनकवरा व्यवस्थापन

### ४. १. विघटनशील घनकवरा-

कवच्याचे घरगुती पातळीवर कर्मीकरण करून त्याला व्यवस्थितरीत्या साठवून ठेवणे अथवा त्याचा उपयोग करणे म्हणजे सर्वोत्तम घनकवरा व्यवस्थापन. हे कर्मीकरण मुळ्यात: दोन पदधतीने सहजरीत्या शक्य आहे. ओला कवरा आणि सुका कवरा.

ओला कवरा वेगळा करून त्याचा उपयोग घरगुती पातळीवर खातखड्डा बनवून खात निर्मिती साठी करता येऊ शकेल. खातनिर्मिती करण्यासाठी स्वयंपाकघरातील कवरा, गुराढोरांचे शेण व न खाल्लेले वैरण-चारा यांचा उपयोग होतो. हे खात स्वतःच्या घरी अथवा शेतात वापरता येऊ शकते.

विघटनशील कवरा	व्यवस्थापन
स्वयंपाकघरातील भाजीपाला, फळांच्या साली, शिळे अंजन जनावरांच्या गोठयातील घनकवरा शेण, वैरण उरलेला चारा इ.	जनावरांना चारा म्हणून देणेसाठी
खात खड्डयाच्या माध्यमातून खात तयार करण्यासाठी	
बायोगैस संयंत्रात कववा माल म्हणून वापरण्यासाठी.	
सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खातनिर्मिती व गांडूळखात तयार करण्यासाठी उपयोगी आणणे. यामध्ये असा कवरा सार्वजनिक कवराकुंडीत टाकणे.	

### ४. २ अविघटनशील घनकवरा-

#### पुर्नवापरास घनकवरा-

- आधी केलेल्या चर्चेप्रमाणे घरगुती पातळीवर पुर्नवापर करण्यायोग्य वस्तू बाजुला काढून ठेवाव्यात.

- घरगुती पातळीवर पुनर्वापर शक्य नसल्यास अशा वस्तु अथवा कवरा भंगारवाल्यांना विकता येऊ शकतो.

अविघटनशील कवरा	व्यवस्थापन
कपडे	पाणपुसणी, गोधडी, पिशव्या, पड्डे, इ.
	वस्तुंच्या बदल्यात विकत देणे. गरजू व्यक्तीना वापरासाठी देणे. पुनर्प्रक्रिया करून उपयोगी वस्तु जसे ओळणी, शोभेच्या वस्तु इत्यादी बनविणे.
कावेच्या, प्लास्टीकच्या बाटल्या (अविघटनशील प्रकारच्या)	शोभेची झाडे लावणे.
घातुचे तुकडे, टायर्स, तुटलेले काहेरे सामान अन्य प्लास्टीकचे सामान प्लास्टीक पिशव्या इ.	घरगुती वापरासाठी उपयोगात आणणे जसे वस्तु वा पदार्थ साठवणूक करण्यासाठी, पाणी घेण्यासाठी.
	अशाप्रकारच्या घनकवच्यावा साधारणपणे घरगुती पातळीवर उपयोग शक्य नसतो.
	हा कवरा भंगारवाल्यांना विकून यातून आर्थिक मिळकत होऊ शकते.

### पुनर्वापर न करता येणारा कवरा-

अशा कवच्यावा उपयोग जर पुनर्वापरासाठी करण्यावा प्रयत्न केल्यास तो घातक ठरू शकतो. सर्वसामान्यपणे असा कवरा जाळण्यावा प्रकार आपणास पाहावयास मिळतो. कवरा जाळणे हा एक पर्यावरणाच्या दृष्टीने घातक प्रकार आहे.



## ५. सामुदायिक स्तरावर घनकवरा व्यवस्थापन

**५.१.**


### सामुदायिक व्यवस्थापनासाठी जबाबदारी व.

- सामुदायिक स्तरावर घनकवरा व्यवस्थापन ही त्या त्या ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
- याव्यतिरीकत गावपातळीवरील बवत गट, युवक मडंक, अन्य समुदाय आधारित संस्था घनकवरा व्यवस्थापनाला 'एक व्यवसाय' या दृष्टीकोनातून बघून ग्रामपंचायत अथवा गावकचांना मदत करू शकतात.
- सामुदायिक स्तरावर घनकवरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत अथवा व्यवस्थापन संस्था यांत्यासोबतच गावकचांत्या काढी जबाबदाच्या आहेत. त्या खालीलप्रमाणे असु शकतात.

ग्रामपंचायत अथवा व्यवस्थापन संस्था	गावकरी / नागरिक
<ul style="list-style-type: none"> <li>● घनकवरा व्यवस्थापनासाठी जागेवी निवड करणे.</li> <li>● आवश्यक मनुष्यबळ लावणे.</li> <li>● घनकवरा साठवण्यासाठी व्यवस्था करणे.</li> <li>● घनकवरा वहन/जमा करूचाती व्यवस्था करणे.</li> <li>● दुर्गंधी पसल नये याची काळजी घेणे.</li> <li>● नविनतम तंत्रज्ञानावा उपयोग करणे.</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>● घरगुती कवच्याचे वर्गीकरण करून त्या पद्धतीने वेगवेगळा करणे.</li> <li>● कवरा सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कवराकुंडयात जमा करणे.</li> <li>● किंवा कवरा जमा करण्यास येणाऱ्या घंटागडीत टाकणे.</li> <li>● कवरा रस्त्यावर, नाल्यांमध्ये व अन्य मोकळ्या जागेत टाकू नये.</li> <li>● देण्यात येणाऱ्या सोरी-सेवेसाठी वर्गणी देणे.</li> </ul>


## साधा घ्रतघडा-

- जमीनीखाली साधारणपणे ३ फुट उंच, ४ फुट लंद आणि ४ फुट लांब घडा घोदावा.
- या घड्डयातील आतील बांधकाम जाळीदार पद्धतीचे विटाचे असावे.
- कुजणारा कवरा टाकून यावर ३ ते ४ दिवसांनी मातीचा थर टाकावा अधून मधून पाणी शिंपावे.
- अशाप्रकारे विघटन हे निर्वातीय आहे. (हवेच्या सामिद्ध्यातले नसून)
- साधारणपणे घडा भरल्यानंतर ३ महिन्याने यातील घ्रत तयार होते.
- घ्रत घडा व्यवस्थित झाकावा.




## नंडेप घ्रतघडा

- जमीनीवर ३ फुट उंच, ४ फुट लंद आणि ४ फुट लांब या पद्धतीचे विटाचे जाळीदार बांधकाम करावे.
- सवातीय विघटन प्रक्रिया.
- कुजणारा कवरा, शेण माती, थरांमध्ये.
- पाणी व क्षार मिसळल्यामुळे घ्रत कसदार.
- साधारणपणे ३ महिन्यात घ्रत तयार.
- सुरुवातीचा घर्च जास्त.
- असा घ्रत घडा सुरक्षित असावा.
- घडा भरल्यानंतर ६ इंच मातीच्या थराने बंद करावा.



## गांडूळ घत पद्धती

- यासाठी विशिष्ट प्रजातीचे गांडूळ वापरतात.
- गांडूळ घत ढिंग किवा टाकी पद्धतीने शक्य आहे.
- सार्वजनिक स्तरासाठी ढिंग पद्धती तर घरगुती स्तरावर ४ कप्प्यांची टाकी वापरली जाते.
- ढिंग पद्धतीमध्ये ढिंगारे व गांडूळ यांची देखभाल आवश्यक आहे.
- ढिंग पूर्णपणे तयार झाल्यानंतर ४७ दिवसात गांडूळघत तयार होते.
- गांडूळघत तयार झाल्यानंतर चाळणीने चाळून घत व गांडूळ वेगळे करावे.
- टाकी पद्धतीमध्ये एका कप्प्यातील गांडूळ दुसऱ्या कप्प्यात जातात व पुढी घतनिर्मितीची प्रक्रिया चालू होते.
- चौथा कप्पा भरेपर्यंत पाहिल्या कप्प्यात गांडूळघत तयार झालेले असेल.
- घातामध्ये गाहूळांची अंडी व जिवंत गांडूळ असतात ती वेगळी करावी.
- सार्वजनिक स्तरावर टाकीची लांबी व लंडी साधारणपणे ४ मिट्र असू शकते.



## विंड-रो पद्धतीने खात निर्मिती

- अशायकारच्या खातनिर्मिती मध्ये कवरा ढिग पद्धतीने रांगेच्या स्वरूपात लावल्या जातात.
- यामध्ये घरगुती कवरा, शेण माती व कुजणारा कवरा एकावर एक ढिगामध्ये लावून तो उघडयावर ठेवल्या जातो.
- ह्या पद्धतीत खात साधारणतः ४० दिवसामध्ये तयार होते.
- हि पद्धत जास्त प्रमाणात कवरा असल्यास उपयोगी ठरते.
- कवच्याच्या ढिगांना नेहमी ठराविक अंतराने आलीवर केल्यास खात लवकर होण्यास मदत होते.



## पुर्णवापरास योग्य कवरा भंगार वाल्यांना विकणे.



करील नमूद करण्यात आलेल्या पद्धती अत्यंत उपयुक्त असून परिस्थितीनुसार त्यांचा वापर शक्य आहे.

व्यवस्थापनासाठी नियमित लोकवर्गणी व नियमित संकलन आणि वहन या तीन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत.

## ६. सांडपाणी व्यवस्थापन

६.१.

### सांडपाणी म्हणजे व

सर्वसाधारणपणे पाण्याचा एकदा वापर झाल्यानंतर वाया जाणाऱ्या पाण्यास ‘सांडपाणी’ असे म्हणतात. घरगुती पातळीवर विशेषतः अंघोळ केल्यानंतरचे, भांडी व कपडे धुतल्यानंतरचे, शौचालयातून व नहाणीघरातून निघणारे, जगावरांचा गोठा साफ केल्यानंतरचे, घरातील फरशी, वाढने व अन्य उपकरणे धुतल्यानंतर वाढून जाणारे पाणी म्हणजे ‘सांडपाणी’. अशाप्रकारचे पाणी जे पिण्यासाठी किंवा अन्य उपयोगासाठी वापरता येणार नाही ते म्हणजे ‘सांडपाणी’.

६.२.

### सांडपाण्याचे

सांडपाण्याचे मुख्यत्वे खालीलप्रमाणे २ प्रकार आहेत.

१. शौचालयातील पाणी जे सेप्टीक टॅक अथवा शौच अडडयातून बाहेर येते (Black Water)



शौचालयातून अथवा बालाची शी साफ केल्यानंतरचे पाणी

२. घरगुती वापरातील जसे भांडी, कपडे धुणे आणि अंघोळीचे पाणी इत्यादी (Grey Water)


अंघोळ केल्यानंतर



भांडी धुतल्यानंतर



जगावरांचा गोठा साफ केल्यानंतर



घातपंचातून पाणी  
भरताना




विहीरीतून पाणी  
भरताना



वाहन/अन्य उपकरण  
धुतल्यानंतर



कारखान्यातून  
वाहणारे पाणी



उपहारगृह व हॉटेल्स  
यांमधून वाहणारे पाणी



- यातील Black water हे अत्यंत घातक असून सार्वजनिक स्रोतांच्या अथवा पाणी पुरवठा यंत्रणेच्या संपर्कात आल्यास मोठ्याप्रमाणावर साथ रोगावा उद्देश्य कारणीभूत ठरते.

### ६.३ सांडपाण्यापासूनवे घोके-

- गावातील झोलगट भागात पाणी जमा होऊन त्यामध्ये माश्या, डास आणि अन्य किटक यांचे वास्तव्य होऊन सार्वजनिक आरोग्यास घोका निर्माण होणे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होणे.



- भूजल दूषित होणे.



- साथीच्या आजारांचा प्रसार होणे, यामध्ये हगवण, कॉलरा, टायफॉइंड, कावीळ, गॅस्ट्रो, आव इत्यादि रोगांचा समावेश होतो.




#### ६.४. सांडपाण्यावे व्यवस्थापन-

घरगुती स्तरावर	सार्वजनिक स्तरावर
शोषणाडा	केंद्रीत पद्धतीने जसे की सार्वजनिक ठिकाणी परसबान अथवा मोंठा पाझराऱ्हाडा.
पाझराऱ्हाडा	केंद्रीत पद्धतीने, वृक्षारोपण, मत्स्य संवर्धन
परसबान	स्थारिकरण तळे.

## ४. घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन

### ४.१ घरगुती पद्धतीचा शोषणहडा


- घडयाचा आकार १ मी. x १ मी. x १ मी.
- अशाप्रकारच्या घडयामधून तळ आणि घडयाच्या वारही बाजू याप्रमाणे पाच बाजूंनी पाणी जमिनीत शोषले जाते.
- घडयामध्ये सर्वात खाली मोठे दगड व त्यावर लहान दगडांचा थर रखला जातो.
- शोषणहड्याच्या मध्यभागी खालून छिद्र असलेला फुटका माठ अथवा अन्य प्रकारचा याच आकाराच्या (माठाच्या आकाराची) वस्तुने सांडपाणी घडयात सोडण्याची व्यवस्था करावी.
- शोषणहड्याच्या वरच्या थरावर लहान दगडगोट्यांवर गोणपाट मोठ्या आकाराचा पालापाचोला किंवा फांदया टाकून तो व्यवस्थित बंद करून त्यावर वाळू, माती व मुरळम यांचा थर टाकून घडडा बंद करावा.



### ४.२ पाझरघडा (घरगुती अथवा सार्व)

- सांडपाणी जास्त प्रमाणात असल्यास शोषणहड्याएवजी पाझररखड्याचा वापर करावा.
- पाझरघडा आतील आकार गोलाकार (सिलेंडर सारऱ्या) असावा व त्याची ऊळी १ मी. तर व्यास १ मीटरचा असावा.
- घडयामध्ये जाळीदार पद्धतीचे विटांचे बांधकाम करावे.
- तळाला मात्र बांधकाम अथवा कॉकीटचा थर ठेवू नये.


- खडका फरशी अथवा आर.सी.सी. व्या झाकणाने झाकावा खडक्यात पाणी ट्रैपव्या कोंबडयाच्या आकाराच्या पाईपने सोडावे.
- खडका जमिनीच्या आत असल्यामुळे पाणी जमीनीत मुरले जाते अथवा चोहोबाजूंनी पाझारले जाते.
- खडका बंद असल्यामुळे पाण्याचा वास येत नाही.



वीटावे  
जालीदार बांधकाम

### ४.३ परसबाग- (घरगुती अथवा सार्वजनिक)

- जागेचा उपयोग फळे, भाजीपाला उत्पादनासाठी करता येतो.
- परसबागेत पाणी सोडण्यापूर्वी वित्रात दाखविल्यापुरामाणे गाळकुंडीचा वापर करावा.
- गाळकुंडीत साचलेला गाळ खतखडक्यात टाकावा व गाळकुंडी नेहमी साफ करावी.



## ८. सार्वजनिक/ सामुदायिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन

अशा प्रकारचे व्यवस्थापन करताना प्रामुळ्याने ३ गोष्टी महत्वाच्या आहेत.

१. सांडपाण्याचे वहन- बंदिस्त गटारे, उघडी गटारे, मोठ्या व्यासाची पाईपलाईन.
२. सांडपाण्याची साठवण- कुरे आणि कशाप्रकारे.
३. सांडपाणी पुर्नवापरासाठीचे तंत्रज्ञान - स्थिरीकरण तळे, मत्स्य उत्पादन, सार्वजनिक शोबऱ्हइडा इत्यादी.

### ८.१. सांडपाण्याचे वहन-

#### १. उघडी गटारे -

- अशा प्रकारची गटारे आपणांस गावोगावी हमल्यास बघावयास मिळतात.
- या गटारांचे आकारमान, उतार आणि बांधकामाचा दर्जा उच्च असणे आवश्यक आहे.
- उघडया गटारामध्ये कवरा टाकू नये, टाकण्यास मनाई असावी.
- उघडया गटारांची साफसफाई सहजासहजी जरी शक्य असली तरी त्याचे तोटे सुध्दा आहेत.
- यामध्ये विशेषत: लहान मुलांची पडण्याची, कवरा पडण्याची अथवा टाकण्याची, जनावरे पडण्याची वा चालण्याची अधिक शक्यता आहे.
- संपूर्ण गावामध्ये उघडया गटारांचे जाळे व्यवस्थित जोडलेले असावे.



- वळणाऱ्या जागा आणि तेथील उतार यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
- उघडया गटारांवर लहान मुलांना 'श्री' करणे अथवा शौचालयातील पाणी न जावू दिल्यास अशा पाण्याचा पुर्नवापर साधी तंत्रज्ञाने वापलन करता येतो.


## २. बंदिस्त गटारे-

- उघडया गटारांना सर्व ठिकाणी झाकून घेतल्यास ती गटारे बंदिस्त होतात. अशा गटारांसाठी जागेजागी इन्स्पेक्शन चेंबर असणे आवश्यक आहे.
- अशा प्रकारच्या गटारामध्ये घनकघरा पडण्याची वा अन्य दुर्घटना होण्याची शक्यता कमी आहे.



## ३. मोठ्या व्यासाची पाईपलाईन -


- ही व्यवस्था खारिंक जरी असली तरी ती सर्वात चांगली आहे.
- दुरुस्ती करणे सहज शक्य आहे.
- गावातील सर्व घरांची जोडणी सहजासहजी शक्य आहे.
- अशा प्रकारची व्यवस्था ब्लॅक वॉटर आणि ग्रे वॉटर यांच्यासाठी वेगळी करता येते.



## ४. कमी व्यासाच्या पाईपची बंद गटार पद्धत -

या पद्धतीत योग्य ठिकाणी इंटरसेप्टिंग टॅक अथवा गाळकुंडया असणे महत्वाचे आहे. तसेच घरातून या गटारामध्ये सांडपाणी सोडत

असताना प्रत्येक घराबाहेर योग्य झाकण असलेली गाळकुऱ्ठी आवश्यक आहे. ही पद्धत योग्य रितीने बांधली जावी यासाठी जिल्हा परिषदेकडून तांत्रिक सहारय घेणे आवश्यक आहे. तांत्रिक सहारय संबंधित जिल्हा परिषदेने करावे. या पद्धतीचे पुढीलप्रमाणे भाग



असतील १. मुख्य पाईपलाईन, २. गाळ आडविण्यासाठी इन्टरसेप्टिंग टैक, ३. घरांकडून इन्टरसेप्टिंग टॅककड येणारी पाईपलाईन, ४. घरात स्नानगृह, स्वयंपाक गृह इ. ठिकाणत्या मोन्यामध्ये न्हाणी ट्रॅप.

## ८.२. सांडपाणी साठवणूक व प्रकीर्णा -

सांडपाणी साठवणूक कळन त्यातील अनावश्यक घटक काढून त्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, भुजलभरणासाठी आणि अन्य दैनंदिन वापरासाठी करता येऊ शकतो. यामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गावपातलीवर सर्वसाधारणपणे स्थिरीकरण तळे अथवा तलाव, सार्वजनिक शोषणडडा किंवा पाझरखडडा, मत्स्य उत्पादन वापरून पाण्याचा पुर्नवापर इत्यादी तंत्रज्ञान सहजरित्या वापरात आणल्या जाऊ शकते.

## अ. सांडपाणी स्थिरीकरणतळी -

यामध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती साठी तीन टाक्या तयार केल्या जातात. यामध्ये ऐती ढगड यांच्या मदतीने वेगवेळ्या भागात टाक्याचे बांधकाम केले जाते.




### स्थिरीकरण तळे

- पुर्नवापरासाठीचे सांडपाणी सर्वप्रथम उघडे गटार, बंटीस्त गटार किंवा मोठ्या व्यासात्या पाईपमधून पहिल्या तळ्यात सोडले जाते.

- या तळ्याला निर्वातीय प्रक्रीया तले असे म्हटले जाते. या तळ्याची खोली अन्य २ तळ्यांच्या खोलीच्या तुलनेत अधिक असते व लांबी आणि लंडी कमी असते. यामध्ये पाणी साधारणपणे १ ते २ दिवस ठेवले जाते जेणेकरून पाण्यात वाहून येणारा गाळ किंवा जड कण तळाला जाऊन बसतात.
- दुसऱ्या तळ्याला संमिश्र प्रक्रिया तले असे म्हणतात आणि यात पहिल्या तळ्यातून येणारे पाणी ३ ते ५ दिवसांपर्यंत टिकवून ठेवले जाते. याला धारणा काळ म्हणतात.
- यानंतर शेवटच्या परिपक्वता तळ्यामध्ये पाणी साधारणतः तितक्याच म्हणजे ३ ते ५ दिवस कालावधीपर्यंत ठेवले जाते.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या तळ्यात साठवून ठेवलेल्या पाण्यात असणारे रोगजंतू छवेतील ऑक्सीजन आणि सुर्यप्रकाश यांच्या प्रक्रियेमूळे मरतात.
- अशा प्रकारे शुद्ध अथवा नौसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले पाणी आपण शेती, फळबागा, सार्वजनिक परसबाग किंवा मासे पाळण्यासाठी उपयोगात आणु शक्तो.

### ब. सार्वजनिक पाझारखड्डा -

- अशाप्रकारचा खड्डा हा सार्वजनिक पातळीवर साधारणपणे १५ ते २० कुटुंबासाठी तयार करणे शक्य आहे.
- या खड्ड्याचे आकारमान मोठे आहे.
- असा खड्डा गावातील योन्य त्या ठिकाणी तयार करणे सहज शक्य आहे.
- सार्वजनिक पाझारखड्ड्यात



सांडपाणी सोडताना ते गाळकूंडीचा वापर करून सोडावे जेणेकरून कवराविरहीत पाणी झाडऱ्यात जाईल व त्यावे आयुष्य वाढेल.


- सार्वजनिक पाझारझाडऱ्याची विशेष काळजी पावसाळ्यात घेणे आवश्यक आहे.

### क. वृक्षारोपण

- ज्या ग्रामपंचायतीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण हा एक पर्याय उपलब्ध आहे.
- वृक्षारोपण केलेल्या जागेत कवराविरहीत सांडपाणी झाडांना देणे शक्य आहे.

### ड. फायटोरीड

फायटोरीड नावाचे एक तंत्रज्ञान सद्या वापरात असुन या मध्ये नैसर्गिक रित्या गावातील सांडपाण्याचे अंतिम व्यवस्थापन करता येवु शक्ते, या तंत्रज्ञानामुळे सांडपाणी ८० टक्के शुद्ध करून शेतीसाठी या पाण्याचा पुर्णवापर करता येतो.




### इ. बायोगॅस लोबर्गॅस)

बायोगॅस बांधण्याचे अनेक फायदे आहेत ते म्हणजे.

- आपल्या गावातील घरगुती व सामुदायिक कुजणाच्या (विघटन होणाऱ्या) कवच्याचा उपयोग.
- यातून आपल्याला मिथेन व कर्बोमलवायू या दोन वायुंचे मिश्रण मिळते ते इंधन म्हणून वापरता येते.
- यावर स्वायंपाक बनवू शकतो, प्रकाशादिवे चालवू शकतो.

## गोबर गॅसचा प्रकल्प



- गोबरगॅस संयंत्रातून बाहेर पडणारी स्लरी आपण खात म्हणून वापरू शकतो.
- आपल्या भागात गोबरगॅसवे प्रामुळ्याने २ प्रकार आढळतात.
- तरंगती टाकी असलेले संयंत्र आणि खादी कमिशन, गणेश, प्रगती.
- स्थिर घुमट असलेले संयंत्र - जनता आणि दिनबंधू.
- गोबरगॅस मध्ये घरगुती सडणारा कवरा आणि शेण व पाणी या दोन गोष्टी करवा माल म्हणून महत्वाच्या आहेत.
- गोबरगॅस मध्ये सुखम जीवाणु करवा मालावे विघटन करतात व त्यातून गॅस बाहेर पडतो.
- हाच गॅस इंधन म्हणून वापरला जातो.
- गोबरगॅसची क्षमता करव्या मालाच्या उपलब्धतेनुसार ठरविता येते.

## १. गावपातळीवर सांडपाणी व घनकचच्याचे प्रमाण काढण्यासाठीचे ढोबळ माप

### १.१. घनकचचा-

- सर्वसाधारणपणे आजवरच्या अनुभवातून असे लक्षात येते की दररोज दर माणसी साधारणतः २०० ग्राम घनकचच्याची निर्मिती होते.
- हे प्रमाण लोकांचे राहणीमान, त्याचे उत्पन्ना सामाजिक स्थिती, व्यवसाय इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते.
- त्यामुळे हे प्रमाण गावनिहाय कमी जास्त होऊ शकते.
- याकरीता गावामध्ये सुरुवातीच्या काळात सर्वेक्षण केल्यास व त्याचा अश्यास केल्यास फायदयाचे ठरु शकते.
- सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे प्रतीदिन/प्रतीमाणसी घनकचच्याचे प्रमाण निर्दर्शनास येते.

अ.	जैवविघटनशील मुख्यतः खतासाठी किंवा जनावरांना आण्यासाठी	१४० ग्रॅम
ब.	पुर्नवापरायोग्य अविघटनशील	३० ग्रॅम
क.	पुर्नवापरास अयोग्य अविघटनशील	३० ग्रॅम
	एकूण	२०० ग्रॅम

### १.२. सांडपाणी-

- प्रमाण सांडपाण्याचे मुख्यत्वे प्रती माणसी दिन उपलब्ध असलेल्या पुरवठयावर अवलंबून आहे.
- ढोबळपणे जास्त पाणी पुरवठा जास्त सांडपाणी.

- सांडपाणी मुख्यतः स्नानगृह, कपडे धुणे, जनारांचा गोठा. आणि शौचालय व अन्य उपयोग जसे वाहन धुणे व अन्य साफ्सफाई येथून येते.
- साधारणपणे गावपातळीवर प्रती दिन प्रती माणसी खालील प्रमाणात सांडपाणी निर्माण होते.

अ.	स्नानगृह	-	१२ ते १७ लिटर
ब.	स्वयंपाकगृह	-	५ ते १० लिटर
क.	कपडे धुणे	-	५ ते १० लिटर
कृ	एकूण	-	२५ ते ३५ लिटर
इ.	शौचालय उपयोग	-	३ ते ५ लिटर
ई.	जनावरांसाठी	-	१० ते १५ लिटर

शौचालय वापरातील हे प्रमाण प्रती माणसी प्रती दिन असून यापेक्षा जास्त सांडपाणी असू शकते. हे पाणी मैलामिश्रित असल्याने अधिक घातक आहे. त्यामुळे हे पाणी गावातील इतर सांडपाण्यात मिश्रित होतू नये यासाठी याची काळजी घेणे आवश्यक आहे.

## १०. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवरील प्रक्रिया

१०.१ पूर्वतयारी.

१०.२ गावपातळीवरील नियोजन.

१०.३ सहभागीय सांडपाणी व घनकचरा स्थिती अवलोकन.

१०.४ सांडपाणी व घनकचरा असलेलया स्थळांना भेटी देणे.

१०.५ उपलब्ध माहीतीचे विश्लेषण.

१०.६ तांत्रिक व आर्थिक अंदाजपत्रक.

१०.७ कृति आराखडा.

### १०.१ पूर्वतयारी-

- यासाठी निवड करण्यात येणाऱ्या किंवा आलेल्या गावाची मूलभूत माहिती जमा करून व त्याचा अभ्यास करावा.
- गावपातळीवर सर्वप्रथम ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांची वर्चा करून त्यांची सहमती निश्चित करणे गरजेचे आहे.
- विविध उदाहरणांच्या माध्यमातून अथवा प्रसंगी वेळ पडल्यास शिक्षणिक भेटीमार्फत त्यांचा दृष्टीकोन बदलून त्यांचा उत्साह वाढवणे आवश्यक आहे.
- ग्रामपंचायतस्तरावर जाणीव जागृतीच्या दृष्टीने गावात माहिती, शिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून सांडपाणी व



घनकवच्याबद्दल काढी कार्य होणार आहे याची माहिती दिल्यास गावात चर्चा सुरु होण्यास मदत होईल.

- गावामध्ये सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनासाठी ढोबळ मानाने जागा उपलब्ध आहे याची खात्री करून घ्यावी.

## १०.२ गावपातळीकरील नियोजन -

गावात सांडपाणी व घनकवच्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्वेक्षण.

- यामध्ये पूर्वतयारी झाल्यानंतर गावातील बचतगट, महिलामंडळ, युवकमंडळ, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्रामपंचायत सदस्य अन्य प्रभावशाली व प्रतिष्ठीत व्यक्ती, शेतकरी इत्यादी लोकांसमवेत चर्चा करून त्यांना पुढील नियोजनासंबंधी, गावातील सांडपाणी व घनकवच्यासंबंधीची योजना याबाबत मार्गदर्शन करावे.



- यात काढी शंका किंवा समाधन असल्यास त्याचे निरसन करावे.
- शक्यतोवर प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी स्वयंसेवक गावातूनच निवडावे.
- सर्वेक्षणासंबंधी गावात लोकांना माहिती घावी.
- सर्वेक्षण करण्याकरिता अतिशय सोप्या परंतु उपयुक्त माहिती बाबतच चर्चा करून माहिती गोळा करावी.

- साधारणपणे गावातील सर्वेक्षण वैयक्तीक कुटूंबपातळीवरचे आणि गावपातळीवरचे असते.
- वैयक्तीक पातळीवरचे सर्वेक्षण अवूक करणे गरजेचे आहे. ते सर्वेक्षण गालु असताना त्याची संपूर्ण माहिती त्या कुटूंबाला देण्यात यावी. शक्यतो सर्वेक्षण करताना हि माहिती निर्णयक्षम सदस्याकडून घ्यावी.

#### १०.३. सहभागीय सांडपाणी व घनकचरा स्थिती अवलोकन-

- ही एक अतिशय महत्वाची पायरी असुन यामध्ये मुख्यतः गावाबद्दल व्यवस्थित व चांगले ज्ञान असलेल्या व्यक्तीची मार्गदर्शक मणून मढत घेणे उपयुक्त ठरते.
- गावातील मोकळ्या ठिकाणी व मोकळ्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया पार पाडावी.
- या प्रक्रियेदरम्यान गावातील विविध स्थळांची, वार्डाची माहिती, अस्तित्वात असलेल्या नाल्यांची/ गटारांची, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची, गावातील नाल्यांचा उतार, गावाची व्यापती, गावाभोवतालवा परिसर जसे नदी, कारखाने, जंगल, रस्ते इत्यादीची माहिती तसेच अस्तित्वात असलेल्या घनकच-याच्या व सांडपाण्याच्या व्यवस्थेची माहिती नमुद करावी.
- या अश्यासादरम्यान तयार होणाऱ्या नकाशाला मोठ्या गाढावर उत्तराने घ्यावे व त्याचा अश्यास करावा.




#### १०.४ गावातील सांडपाणी व घनकचरा असलेल्या स्थळांना भेटी देणे.

- सांडपाणी व घनकच-याची सद्यपरिस्थिती काय आहे याचा

अंदाज आपल्याला सहभागीय अवलोकनात तयार झालेल्या नकाशामार्फत येईल.

- ज्या ठिकाणी सांडपाण्याची व घनकचन्याची व्यवस्था केली जात आहे अशा सर्व स्थळांना गावकच्यांसमवेत भेटी देणे क्रमपाप्त आहे.



- अशा स्थळांना भेटी दिल्यानंतर गावातील एकुणव वास्तविक परिस्थितीचा अंदाज येईल.
- अशा स्थळांना गाव नकाशावर विनियोग करण्यात याबाबत गावातील लोकांसोबत चर्चा करणे उपयुक्त राहिल.

#### १०.५ उपलब्ध माहितीचे विष्णुलेखण

- गावातील प्राथमिक वर्गा, मुलभूत माहिती, सर्वेक्षण, सहभागीय अवलोकन आणि विशिष्ट स्थळांना भेटी देताना, गावफेरीच्या माध्यमातून गोळा झालेली माहिती एकत्र करावी.
- या एकत्र माहितीतून विनियोग करावी अथवा लक्षात आलेल्या समस्यांची यादी करावी. सोबतच या समस्यांसोबत शक्य असलेल्या उपाययोजनांची यादी तयार करावी.
- सांडपाणी व घनकचन्यासंदर्भात लक्षात आलेल्या समस्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करावा उदा.

समस्या/वर्ग	सांडपाणी	घनकवरा
उत्पत्तीची ठिकाणे	सामुदायिक	घरगुती
सदस्थितीतील व्यवस्था	.....	.....
जबाबदारी	.....	.....

- या विश्लेषणाची चर्चा ग्रावक-च्यांसोबत, विविध गटांसमवेत, समित्यांसमवेत कळज समोर आलेल्या समस्यांबाबतीत उपाययोजनांबाबत प्राथमिक अंदाज घ्यावा.




#### १०.६ तांत्रिक व आर्थिक अंदाजपत्रक

- ग्रावसमवेत झालेल्या चर्वेअंती साधारणपणे मान्य असलेल्या उपाययोजनांसंदर्भात तांत्रिक सर्वेक्षण करावे.
- सर्वेक्षणानंतर आर्थिक अंदाजपत्रक तयार करावे.
- आर्थिक अंदाजपत्रकानुसार उपलब्ध असलेल्या अथवा शासनाच्या विविध योजनांमधून त्या कशाप्रकारे राबविण्यात येतू शकतील यावा अंदाज घ्यावा.
- तांत्रिक व आर्थिक अंदाजपत्रकाची चर्चा ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, युवक मंडळ, महिला मंडळ यांच्या समवेत करावी.

#### १०.७ कृती आराखडा

- मुलभूत माहिती, समस्या त्याच्या उपाययोजना, आर्थिक लागत विविध समित्या व घटकांच्या जबाबदाच्या निश्चित कळज कृती आराखडा तयार करावा.
- कृती आराखड्यात सर्व तांत्रिक पर्यायांची विस्तृत माहिती नकाशे यांचा उल्लेख करण्यात यावा.

- व्यवस्थापन पद्धतीचा नकाशा सुधा यात असावा.

तपशील	संख्या	किमत रु.
	शेषज्ञहडा	
	पाइरण्हडा	
	नाली	
	गांडूळण्ठत	
	शौचालय	

- कृती आराण्डयाची तांत्रिक व आर्थिक मंजुरी घेण्यात यावी.
- गावपातळीवरील अंमलबजावणी कृती आराण्डयाची

गावाचा कृती आराखडा तयार झाल्यानंतर त्यातील प्रस्तावित कामांची यादी त्याची लागत किंमत व स्थळ याबाबतची माहिती दर्शनी आगात व प्रस्तावित स्थळाच्या ठिकवणी लावावी.

अंमलबाबावणीसाठी लागणाऱ्या रकमेची माहिती, त्यात शासनाचा हिस्सा व गावाचा हिस्सा याची माहितीदेखील दर्शविण्या याची तसेच शासनामार्फत दिलेला निधी आणि लोकवर्गाणीतून जमा झालेला निधी व झालेला घर्च याची माहिती वेळोवेळी नमूद करण्यात यावी.

अंमलबजावणी करीत असताना कामाची देखरेख करणेची जबाबदारी निश्चित झालेली असाची व याचा आढाचा ग्रामपंचायत पातळीवर, तालुका व जिल्हा पातळीवर नियमितपणे घेण्यात यावा.

अंमलबजावणीच्या काळात गावामध्ये विविध प्रकारचे जाणीव जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात यावे जेणेकरून गावातील लोकांचा उत्साह टिकवून ठेवणेस मदत होईल.

कामाची गुणवत्ता अथवा अंमलबजावणी करताना काही अडवणी आल्यास त्यासाठी ग्रामसभेमार्फत याचर निर्णय घेण्याची प्रक्रिया करावी.

जिल्हा व तालुका पातळीहून कृती आराखडा अंमल बजावणीनुसार निर्माण करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची देखरेख व भेटी देणे अत्यंत आवश्यक आहे.

## ११. सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनासाठी संस्थानिक यंत्रणा

<p><b>केंद्रशासन</b></p>	<p>पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय</p>	<ul style="list-style-type: none"> <li>-पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या क्षेत्रातील घोरण निश्चिती.</li> <li>-क्षेत्राचा देश व राज्य पातळीवर आढावा.</li> <li>-जिल्हा व राज्य स्तरीय प्रकल्प आराखडयांना मंजुरी.</li> </ul>
<p><b>राज्य शासन</b></p>	<p>पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग</p>	<ul style="list-style-type: none"> <li>राज्याच्या घोरणाची निश्चिती जिल्ह्यांचे प्रकल्प आराखडे केंद्र शासनांला शिफारस करून मंजुरीस सादर करणे.</li> </ul>
	<p>पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था</p>	<ul style="list-style-type: none"> <li>-केंद्र शासनाकडून प्राप्त निधी जिल्ह्यांना वितरीत करणे.</li> <li>-जिल्हानिहाय संनियंत्रण करून आढावा घेणे.</li> <li>-तांत्रिक मार्गदर्शन करणे.</li> <li>-जाणीव जागृती व क्षमता बांधणीचे कार्यक्रम आयोजित करणे.</li> </ul>
<p><b>जिल्हा परिषिद</b></p>	<ul style="list-style-type: none"> <li>-निर्मल भारत अभियान कक्षा</li> <li>-जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>-जिल्ह्याचा प्रकल्प आराखडा तयार करून राज्यशासनामार्फत केंद्रास सादर करणे.</li> <li>-तालुकानिहाय कृती आराखडा तयार करणे.</li> <li>-जाणीव जागृती व क्षमता बांधणी करणे.</li> <li>-आढावा घेणे मार्गदर्शन करणे.</li> </ul>
<p><b>पंचायत समिति</b></p>	<p>तालुका संसाधन केंद्र</p>	<ul style="list-style-type: none"> <li>-तालुक्याचा आराखडा तयार करणे.</li> <li>-ग्रामपंचायतीना कृती आराखडा तयार करण्यास मदत करणे.</li> <li>-जनजागृतीचे कार्यक्रम आयोजितकरणे.</li> <li>-ग्रामपंचायतीना भेट देऊन मार्गदर्शन करणे.</li> <li>-अंगलबजावणी कार्यक्रमाचा आढावा घेणे लाभार्थीच्या यादीचे सत्यापन करणे.</li> <li>-ग्रामपंचायत रत्नावर विविध समित्या स्थापन करण्यात मदत करणे.</li> </ul>

		<p>-पाणी गुणवत्ते बाबत व स्वच्छतेविषयक देखभाल दुरुस्तीविषयक बाबीवर ग्रामपंचायतीशी वर्वा करणे.</p>
ग्राम सभा ग्रामपंचायत ग्राम सेवक		<p>-विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारीहि ग्रामपंचायतीची आहे. -ग्रामसभा-गावातील लोक आणि शासनावे विविध विभाग यांच्यात समन्वय साधण्याचा ग्रामपंचायत हा महत्वाचा दुवा आहे. -गावात शवविष्ण्यात येणाऱ्या विविध योजनांचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.</p>


### ग्रामसभा

- ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व वयस्क महिला व पुरुषांचा समावेश असलेली सभा.
- ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेला सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापना बाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.
- अस्तित्वात असलेल्या समस्यांवर उपायोजना बाबतीत सामूहिक निर्णय घेण्याची जबाबदारी ग्रामसभेची आहे.
- सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापन कृती आराघडयास मंजुरी देण्याची जबाबदारी ग्रामसभेची आहे.
- सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनास लागणाऱ्या लोकवर्गणी निधी जमा करणे ग्रामसभेची जबाबदारी आहे.
- सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी व देखभाल दुरुस्तीमध्ये मदत करणे आणि या संदर्भात निर्णय घेणे यात ग्रामसभेची महत्वाची भूमिका आहे.
- ग्रामपंचायत पातळीवर विविध समित्यांचे गठन करणे, सदस्यांची निवड करणे या बाबी ग्रामसभेच्या अधिकारात येतात.

ग्रावपातळीवर सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनामध्ये विविध घटकांगा सहभाग व त्यांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे या घटकांमध्ये खालील संस्था या व्यवस्थी विशेषांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

- ग्रामपंचायत.
- ग्रामसेवक.
- सरपंच.
- ग्रामसभा.
- महिला मंडळे/बचत गट.
- युवक मंडळे/बचत गट.

## सांडपाणी व घनकवरा व्यवस्थापनाचा मुलमंत्र



याला हंगजीतील ३ आर असे म्हटले जाते. यालील उदाहरणांनी त्याला समजून घेऊ या.

- सर्वप्रथम अतिआवश्यक असल्यास अथवा अन्य पर्याय उपलब्ध नसल्यास घनकवरा उत्पादन करणाऱ्या वस्तुंचा उपयोग करावा. उदा. बाजारात गेल्यानंतर आजीपाला घरेटी करण्यासाठी आपल्याजवळील कापडी पिशवी व अन्य प्रकारच्या पिशवीचा उपयोग केल्यास प्लास्टीक पिशवीवा वापर टाळता येतो. म्हणजेच घनकवरा निर्माण करणाऱ्या वस्तुचा वापर कमी होतो.
- घरातील सांडपाणी गाळकूँडीवा वापर करून परसबागेसाठी वापरल्यास त्याला आपण पुनर्वापर अथवा प्रक्रिया करून पुनर्वापर म्हणू शकतो.
- घनकवच्याची वा सांडपाण्याची प्रक्रिया करून वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वा मानवनिर्मित संसाधनाचा अपव्यय टाळता येतो. उदा. गावातील सांडपाण्यावर प्रकीर्ण करून ते पाणी शेतीसाठी सिंचनासाठी वापरात आणता येऊ शकते. प्लास्टीक, कागद अथवा कपड्याला पुनर्प्रकीर्ण करून विविध वस्तु बनविण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकते यालाच आपण टाकाऊ ते टिकाऊ असे म्हणू शकतो.